# **FGP LIMITED**

Corporate Identification Number: L26100MH1962PLC012406 Registered Office - 9- Wallace Street, Fort, Mumbai - 400 001 Tel Nos.: +91-22-2207 0273/ 2201 5269

Website: www.fgpltd.in; Email: investors@fgpltd.in

February 11, 2025

To,

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001.

Security Code: 500142

Sub: Disclosure under Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper publication

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper clipping regarding Extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024, published on Tuesday, February 11, 2025 in The Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper).

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking You.

Yours faithfully, For **FGP Limited** 

Minal Kothari
Company Secretary and Compliance Officer

Encl.: As stated above

**FGP LIMITED** 

CIN:L26100MH1962PLC012406

Regd.Office: 9, Wallace Street, Fort, Mumbai-400001. Tel. No. (022) 22070273, 22015269 Website: <a href="www.fgpltd.in">www.fgpltd.in</a> E-mail: <a href="mailto:investors@fgpltd.in">investors@fgpltd.in</a>

Extract of Unaudited Financial Results For the Quarter and nine months ended December 31, 2024 ₹ in Lakhs except EPS Quarter Ended Year to date Figures ended Year Ended **Particulars** 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 Unaudited) (Unaudited) audited) (Unaudited) (Audited) Total Income from operations 59.98 76.78 26.47 92.09 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items) (25.44)10.50 20.48 20.90 Net Profit / (Loss) for the period before tax after exceptional and extraordinary items (25.44)10.50 20.48 21.17 20.90 Net Profit / (Loss) for the period after tax (22.47)12.14 15.23 26.00 after exceptional and extraordinary items) 7.86 Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period after tax) and Comprehensive Income (22.47) 1189.51 after tax) 15.23 1189.51 25.89 Paid -up Equity Share Capital 1189.51 1189.51 1189.51 Reserves(excluding Revalution Reserve as shown in the Balance Sheet (852.02)Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) (0.19)0.07 0.10 Diluted

### Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a their respective meetings held on February 10, 2025. The Statutory Auditors of the Company have conducted a 'Limited Review' of the results for the quarter and nine months ended December 31, 2024
- The above Unaudited financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IndAS) notified under Section 133 of the Companies Act, 2013, as amended from time to time
- The Company operates in only one reportable business segment i.e., Business Centre.

  The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available or the website of BSE Limited at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the Company's website at <a href="https://www.fgpltd.in">www.fgpltd.in</a>. The same could also be accessed by scanning the QR Code provided herein

On Behalf of the Board of Directors For FGP Limited

H.N.Singh Rajpoot Chairman DIN-00080836

Place :Mumba Date :February 10, 2025



CIN NO: L65910DD1985PLC010032 Airport Road, Kadaiya Village, Nani Daman, Daman and Diu (U.T.), India, 396210 Website: www.kunststoffeindia.com E-mail ID: kunststoffe@kunststoffeindia.com

Tel Ph. No: 91 (0260) 2221858, 022-24082689 / 90 of Standalone Unaudited Financial Results for the 3rd Quarter and nine months ended 31/12/2024

		STANDALONE								
	Particulars		Quarter ended		Nine mon	ths ended	Year ended			
	raruculars	31.12.2024 30.09.2024 31.12.2023		31.12.2023	31.12.2024	31.03.2024				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total income from operations (Including Other Income)	293.83	330.18	367.19	951.55	1042.23	1388.79			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	41.22	40.81	40.30	141.77	116.16	175.73			
3		41.22	40.81	40.30	141.77	116.16	175.73			
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/ or Extraordinary items#)	30.47	30.19	29.80	104.87	85.94	109.16			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax)]	30.47	30.19	29.80	104.87	85.94	109.16			
6	Equity Share Capital	689.00	689.00	689.00	689.00	689.00	689.00			
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-		-	323.60			
8	Earnings per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-	-	-			
	(a) Basic	0.44	0.44	0.43	1.52	1.25	1.58			
	(b) Diluted	0.44	0.44	0.43	1.52	1.25	1.58			

## Note:

- The above statement of Standalone Unaudited Financial Result was reviewed by the Audit Committee at its meeting held on 08th February, 2025 and approved at the Board Meeting held on 10th February, 2025. The statutory Auditors have carried out limited review of the Unaudited Financial Results for the 3rd quarter and nine months ended 31.12.2024.
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.kunststoffeindia.com)
- The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs The figures for the corresponding previous quarter have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable the figures for the corresponding previous quarter have been regrouped of the corresponding previous quarter have been regrouped by the corresponding previous quarter have been regrouped by the corresponding previous quarter have be

Place: Mumbai

For and on Behalf of the Board of Directo

Soniya P. Sheth Managing Directo DIN: 02658794



# FIBERWEB (INDIA) LIMITED

CIN No.: L25209DD1985PLC004694 Registered Office: Airport Road, Kadaiya, Nani Daman, Daman (U.T.) - 396210 Website: www.fiberwebindia.com E-mail ID: fiberweb@fiberwebindia.com Tel Ph. No: 0260-2221458, Fax No.: 0260-2220758

Statement of Standalone Unaudited Financial Results for the 3rd Quarter and nine months ended 31/12/2024

		STANDALONE							
	Particulars		Quarter ended		Nine mon	ths ended	Year ended		
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total income from operations (Including Other Income)	2521.35	2564.87	1495.10	7642.07	6594.10	8689.25		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	427.03	404.19	125.67	1211.03	423.45	736.10		
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	427.03	404.19	125.67	1211.03	423.45	736.10		
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	355.03	354.19	154.28	999.03	374.48	726.96		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax)]	355.03	354.19	154.28	999.03	374.48	726.96		
6	Equity Share Capital	2879.17	2879.17	2879.17	2879.17	2879.17	2879.17		
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-		-	13255.31		
8	Earnings per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-	-	-		
	(a) Basic	1.23	1.23	0.54	3.47	1.30	2.52		
	(b) Diluted	1.23	1.23	0.54	3.47	1.30	2.52		

- The above statement of Standalone Unaudited Financial Result was reviewed by the Audit Committee at its meeting held on 08th February, 2025 and approved at the Board Meeting held on 10th February, 2025. The statutory Auditors have carried out limited review of the Unaudited Financial Results for the 3rd quarter and nine months ended 31.12.2024.
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) (www.nseindia.com) and on the Company's websit
- (www.fiberwebindia.com) The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs
- The figures for the corresponding previous quarter have been regrouped / reclassified wherever necessary, to make ther



Date: 10th February, 2025

For and on Behalf of the Board of Directors Pravin V. Sheth DIN: 00138797

## **PUBLIC NOTICE**



Notice is hereby given to Public at large that Mr. Satish Narayan Bhandari, had entered Agreement for sale dt. 20.2.2020 with Raian Laxman Panikar in respect of Room No. 10 (Ground ⊦ First Floor), Kishore Bhaiya Chawl, Joglekar Wadi, Near Omkar Tower, Sion (E), Mumbai-400022 and also given a Power of Attorney Dt. 20.2.2020 to him. Since said Rajan Laxman Panikar has not paid the entire consideration amount therefore said Affidavit, Agreement for Sale & Power of Attorney dt. 20.2.2020 given to Raian Laxman Panikar stands cancelled & revoked with immediate effect.

Place: Mumbai Date: 11.02.2025

Sd/-Mr. Satish Narayan Bhandari

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my clients who intend to purchase 5 fully paid up shares of Rs. 50/each bearing distinctive nos. 31 to 35, holding Share Certificate No. 7 together with Flat No. 401 on the Fourth floor admeasuring 670 Sq. feet Carpet area and car parking No. 6 of the building "CASA MARIA APARTMENTS", "NEW CASA MARIA CHS. Ltd." situated at Plot No. 563 of the Estate Plan no. 1 of the Salsette Catholic CHS. Ltd., on property bearing CTS No. C/563, St. Cyril Road, Bandra West, Mumbai – 400 050 Taluka Andheri in Registration Sub district of Mumbai Suburban. All persons/entities including, inter alia, any bank and/or financial institution and/or authority having any claim, right, title, benefit, interest, share or demand in respect of the said flat and said shares, or any part thereof, by way of sale transfer, lease, lien, easement, exchange gift, mortgage, charge, trust, maintenance occupation, possession, tenancy/subtenancy, assignment, sub-lease, bequest or order of any Court of Law contracts/agreements, or otherwise whatsoever and/or by virtue of any of the aforesaid or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary evidence to the undersigned, such that the claim is received at their office within 14 days from the date of publication hereof, failing which, such claim or objections, if any, will be deemed to have been waived and/or abandoned.

Dr. (Adv.) Rohini S. Pandit Honeycomb Apts CHS Ltd., T.P.S. IV 4th Road., Bandra (W), Mumbai - 400 050. Mob: 9820107206

Email: rohiniaudra@gmail.com Place: Mumbai Date: 11/02/2025

# निःष्पक्ष आणि

Public Notice is hereby given that my clients Subhash R Tupe and Jayshree S Tupe are interested in purchasing Shop No. 17 on the ground floor admeasuring 220 square feet (carpet area) i.e. 440 square feet built up area, in Building No. 3 at Citi Mall, New Link Road, Oshiwara, Andheri (W), Mumbai 400 053 from M/s Exclusive Wheels LLP through its partners Sherry Narang, Manohar Kotumal Nihalani and Rishi Vinod

Any person or persons having any sort of objection, lien or any claim or charge on the said shop are requested to file their written objections within 15 days from the date of this notice, objections filed after 15 days will not be considered. Dated this day 11/02//2025.

**Advocate Prashant Surve** 703 A Wing, D.N. Nagar Deep Society J.P. Road, Andheri (W), Mumbai - 53.



## KALYAN DOMBIVLI MUNICIPAL **CORPORATION**

E TENDER Notice No. KDMC/HEALTH/24-25/5 **EXTENSION** 

Public Health Department KDMC has invited Online Tenders for Operation And Management of Vasant valley maternity hospital, near Mumbai University sub center, Gandhare, Kalyan West for the duration of 10 Years.

The Last date to submit the bid was 10/02/2025 before 2.00 pm. Due to Administrative Reasons KDMC has extended the Last date of Submission of bid till 17/02/2025 before 2.00 pm. Tender will be opened on 18/02/2025 after 3.00 pm (if possible).

Sd/-KDMC/PRO/HQ/151 Medical Officer of Health, Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan



www.navshakti.co.in

निर्भिड दैनिक

# BOMBAY OXYGEN INVESTMENTS LIMITED

CIN: L65100MH1960PLC011835

22/B, Mittal Tower, 210 Nariman Point, Mumbai - 400 021. Email id:- contact@bomoxy.com | Website: - www.bomoxy.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2024 (₹ in lakhs)

Particulars	C	uarter Ende	d	Nine Mon	Year Ended	
Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	(1,854.07)	2,396.82	2,231.77	3,443.28	5,818.15	7,083.97
Net Profit / (Loss) for the year (Before tax, Exceptional and	(1,827.65)	2,353.27	2,187.98	3,379.31	5,685.80	7,022.10
/or Extraordinary items)						
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional	(1,827.65)	2,353.27	2,187.98	3,379.31	5,685.80	7,022.10
and /or Extraordinary items)						
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional	(1,548.07)	1,844.81	1,747.16	2,980.73	4,890.64	5,760.09
and /or Extraordinary items)						
Total Comprehensive Income for the year (comprising profit	(2,976.69)	3,088.84	4,019.10	3,436.64	10,872.02	13,015.97
or (loss) for the year after tax and other Comprehensive						
income after tax)						
Equity Share Capital	150.00	150.00	150.00	150.00	150.00	150.00
Earnings Per Share (EPS) of Rs. 100/- each	(1,032.05)	1,229.87	1,164.77	1,987.15	3,260.43	3,840.06
- Basic & diluted (not annualised)						

### Notes

Place: Mumbai

Date: 10th February, 2025

Indef

- The above is an extract of the detailed format of the Quarter and Nine Months ended Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Quarter and Nine Months Ended Financial Results are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on Company's website at www.bomoxy.com.
- 2. The above unaudited financial results of the Company for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 10th February, 2025.
- The financial results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended
- 4. The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as amended (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent
- Comparative financial information of the previous quarter have been regrouped / rearranged wherever considered necessary to correspond to the figures of current quarter.

By order of the Board Hema Renganathan Whole-Time Director DIN: 08684881



### INDEF MANUFACTURING LIMITED R BAJA

501-504, Shelton Cubix, 87/15, CBD Belapur, Navi Mumbai - 400614 Maharashtra. Registered Office: Bajaj Bhavan, 2nd Floor, 226, Nariman Point, Mumbai-400021. Ph: +91 +022 45417300 Email: indef@indef.com URL: www.indef.com CIN: U29308MH2022PLC390286



Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024



_	(RS. II L									
	!	STAND			ALONE				D	
	!	(	Quarter Ende	d	Nine Mor	ths Ended	Year Ended	Quarte	er Ended	Nine Months
										Ended
	!	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-24
	!	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited
SN	Particulars									
1	Total income from operations	4752.27	4860.96	4355.62	13780.68	13181.46	19282.35	4804.18	4860.96	13832.59
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	940.02	1120.03	843.09	2845.40	2173.80	3752.51	934.04	1116.49	2835.87
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	940.02	1120.03	843.09	2845.40	2173.80	3752.51	934.04	1116.49	2835.87
4	Net Profit / (Loss) for the period after tax for the operation (after Exceptional and/or Extraordinary items )	706.43	1131.07	560.28	2410.36	1548.35	2714.71	701.95	1128.42	2403.23
	Total Comprehensive Income for the period for operation [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and	702.78	1127.42	557.98	2399.40	1541.43	2700.09	698.30	1124.77	2392.26
5	Other Comprehensive Income (after tax)]	702.78	1127.42	337.36	2399.40	1541.45	2700.09	090.30	1124.77	2392.20
6	Equity Share Capital	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						21550.84			
8	Earnings Per Share (of Rs. 1.00 each) - Basic & Diluted:	2.21	3.53	1.75	7.53	4.84	8.48	2.19	3.53	7.51

NOTE:

1. The Board of Directors of Hercules Hoists Limited ("HHL" or "Demerged Company") had approved of Scheme of Arrangement for the demerger of its manufacturing business into Indef Manufacturing Limited, ("IML" or "Resulting Entity) in their meeting held on September 23, 2022. The appointed date for the demerger is October 1, 2022. On August 2, 2024, the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT"") granted requisite approval for the scheme. The certified true copy of the NCLT order, along with the sanctioned scheme, was filed by both companies with the Registrar of Companies on September 30, 2024. Consequently, the scheme became effective from September 30, 2024. The Company had filed listing application to stock exchanges on October 29, 2024 for listing of 3,20,00,000 Equity shares and received in-principle approval from from BSE on December 23, 2024 and from NSE on January 17, 2025. The Company have also issued a public announcement on February 3,2025 as per application and has filed trading application with BSE and NSE. The status of trading application is under process.

2. The above un-audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 10, 2025. The above is an extract of the detailed format of Quarterly/nine months ended Un-Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR). Regulations, 2015. The full format of the Quarterly/nine months year ended Un-Audited Financial Results are available on the watering than the Stock Exchanges under Regulation and some process.

websites of www.bseindia.com; www.nseindia.com and also on Company's website at www.indef.com

Place: Mumbai Date: February 10, 2025

DIN-00089358

### **NIRMAL BANG SECURITIES PRIVATE LIMITED** Reg Off: B-302, Marathon Innova, Nr. Peninsula Corporate Park, Lower Parel (W), Mumbai - 400 013

(CIN - U99999MH1997PTC110659)

Tel: 022-62738000; Email: cs.roc@nirmalbang.com; Website: www.nirmalbang.com **EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE** QUARTER ENDED 31 DECEMBER 2024

QUARTER ENL	DED 31 DECI		Lacs except EPS)
Particulars	Quarter ending December 31, 2024	Corresponding quarter for the Previous Year ended December 31, 2023	Year ended March 31, 2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from Operations (net)	11478.05	10854.69	42208.01
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2909.14	2405.04	9483.29
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2909.14	2405.04	9483.29
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2156.60	1680.06	6983.86
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]* Paid up Equity Share Capital	3415.26 493.11	1778.29 493.11	7187.44 493.11
Reserves (excluding Revaluation Reserve)	433.11	433.11	433.11
Securities Premium Account	4324.65	4324.65	4324.65
Net worth	46169.12	36197.28	38777.15
Paid up Debt Capital / Outstanding Debt			
Outstanding Redeemable Preference Shares	225.00	225.00	225.00
Debt Equity Ratio	0.78	0.76	0.88
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for			
continuing and discontinued operations)			
Basic	190.91	94.13	145.76
Diluted:	190.91	94.13	145.76
Capital Redemption Reserve	2000.00	2000.00	2000.00
Debenture Redemption Reserve	2099.00	1851.60	2121.60
Debt Service Coverage Ratio	2.91	3.15	3.27
Interest Service Coverage Ratio	2.91	3.70	3.27

- . The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulatio 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website - www.bseindia.com and on the website of the Company
- 2. For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) BSE Ltd and can be accessed on the URL www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors **Nirmal Bang Securities Private Limited** Kishore Bang

Director

DIN: 00797781

Date: 10/02/2025

Place: Mumbai

# **FUTURE MARKET NETWORKS LIMITED**

CIN: L45400MH2008PLC179914

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogesheari Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400060 Email: info.fmnl@futuregroup.in; website: www.fmn.co.in

### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024**

The Board of Directors of the Company, at the MEeting held on February 10, 2025 approved unaudited financial results of the Company, for the quarter and nine months ended December 31, 2024.

The results, along with Limited Review Report have been posted on the Company's website at https://www.fmn.co.in/investors and can be accessed by scanning the QR Code



Date: February 10, 2025

Place: Mumbai

By Order For Future Market Networks Limited

Sd/-**Anil Cherian Head - Legal and Company Secretary** 

## फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड

सीआयएन: एल४५४००एमएच२०८पीएलसी१७९९१४ नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, श्याम नगर, ऑफ जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६० ई-मेल: info.funl@futuregroup.in; वेबसाईट: www.fmn.co.in

> ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

कंपनीच्या संचालक मंडळाने १० फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष मंजूर केले.

मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह निष्कर्षांना कंपनीची वेबसाईट https://www.fmn.co.in/investors वर टाकले आहे आणि क्यूआर कोड स्कॅन करून पाहता येतील.



दिनांक: १० फेब्रुवारी, २०२५ ठिकाण: मुंबई.

> आदेशावरून, फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेडसाठी सही/-अनिल चेरियन हेड-लिगल अँड कंपनी सेक्रेटरी

## प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, **PICICI Bank** प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४०० ६०४.

आयसीआयसीआय बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्त ॲवट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सुचना जार्र करून खालील नमद कर्जदारांस सचनेतील नमद रकमेची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर हल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमुद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सटर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील

अ	.   कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
क्र	. कर्ज खाते क्रमांक	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव
१	. रवीकुमार कुंडलीकराव वायवळ	फ्लॅट क्र७, स्टील्ट १ला मजला, समर्थ रेसिडेन्सी अपार्टमेंट,	ऑक्टोबर ०६, २०२३	औरंगाबाद
	आणि अश्विनी रवीकुमार वायवळ/	गट क्र.१४३/१ आणि १४३/२ प्लॉट क्र १,२,३, शेंद्रा	₹.	
	एलबीएयुआर००००४२८७०१४	जहांगीर, महाराष्ट्र, औरंगाबाद-४३१००१/ फेब्रु ०६, २०२५	२२,७७,५४०.००/-	
ll .				

वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सुचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सुचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील

दिनांक: फेब्रुवारी ११, २०२५ विश्वास् प्राधिकृत स्वाक्षरीकत स्थळ : औरंगाबाद आयसीआयसीआय बँक लि. करित

## एफजीपी लिमिटेड

सीआयएन: एल२६१००एमएच१९६२पीएलसी०१२४०६ नों. कार्यालय : ९, वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ दू.क्र. : (०२२) २२०७०२७३, २२०१५२६९ वेबसाईट : www.fgpltd.in, ईमेल आयडी : investors@fgpltd.in

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (ईपीएस सोडन रु. लाखात

अ.		संपलेली	तिमाही	संपलेल्या तारखेपर्यंत	संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	38.03.7078
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	4.68	२६.४७	५९.९८	৬६.७८	९२.०९
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीपूर्वी)	(२५.४४)	१०.५०	२०.४८	२१.१७	२०.९०
ş	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(२५.४४)	१०.५०	२०.४८	२१.१७	२०.९०
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(२२.४७)	७.८६	१२.१४	१५.२३	२६.००
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(२२.४७)	७.८६	१२.१४	१५.२३	२५.८९
Ę (9	भरणा झालेले समभाग भांडवल ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळन)	११८९.५१	११८९.५१	११८९.५१	११८९.५१	११८९.५१ (८५२.०२)
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडीत आणि खंडित कामकाजासाठी)					
	मूलभूत:	(0.88)	0.06	0.80	0.83	0.22
	सौम्यिकृत:	(0.88)	0.09	0.80	0.83	0.22
L	सौम्यिकृत:	(0.88)	0.09	0.80	٥.१३	

- वरील निष्कर्षांना १० फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.
- वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष वेळो वेळी सुधारित कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ (इंडएएस) ला अनुसरुन बनवले आहेत.
- कंपनीचे कामकाज फक्त एकाच अहवालयोग्य व्यवसाय विभागात म्हणजेच 'बिझनेस सेंटर' मध्ये चालते.
- वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी तिमाही निष्कर्षांचे संपूर्ण बीएसई लिमिटेडची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> वर आणि कंपनीची वेबसाईट <u>www.fgpltd.in</u> वर उपलब्ध आहे. ते इथे दिलेल्या क्युआर कोड ला स्कॅन करून सुद्धा पाहता येतील.



संचालक मंडळाच्या वतीने सही/-एच. एन. सिंग राजपूत

डीआयएन : ०००८०८३६

दिनांक: १० फेब्रुवारी, २०२५

is now 96 years old! THE FREE PRESS JOURNAL

The spirit of Mumbai

www.freepressjournal.in



तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. सतिश नारायण भंडारी यांनी खोली क्र. १० (तळ + पहिला मजला), किशोर भैया चाळ, जोगळेकर वाडी, ओम्कार टॉवरजवळ, सायन (पू.), मुंबई-४०००२२ च्या संबंधात राजन लक्ष्मण पणीकर यांच्याशी २०.०२.२०२० दिनांकित विक्री करार केला आणि त्यांना २०.०२.२०२० दिनांकित एक मुखत्यारपत्र सुध्दा दिले होते. सदर राजन लक्ष्मण पणीकर यांनी संपूर्ण मोबदला रक्कम प्रदान केलेली नाही, म्हणून, सदर प्रतिज्ञापत्र, विक्री करार आणि राजन लक्ष्मण पणीकर यांना दिलेले २०.०२.२०२० दिनांकित मुखत्यारपत्र तात्काळ रद्द केले आणि मागे घेतले आहे ठिकाण: मंबई दिनांक: ११.०२.२०२५ सही / –

श्री. सतिश नारायण भंडारी



### HERCULES HOISTS LIMITED

Registered Office: Bajaj Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, 226, Nariman Point, Mumbai-400021 Ph: +91 022-45417305/06 Email: cs@herculeshoists.in URL: www.herculeshoists.in CIN: L45400MH1962PLC012385

### Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024

						(,,	o. III Eakilo,
		Quarter Ended			Nine Mor	nths Ended	Year Ended
SN	Particulars	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	283.56	287.52	484.80	598.51	883.42	910.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	273.56	265.55	484.79	566.54	883.39	910.51
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	273.56	265.55	484.79	566.54	883.39	910.51
4	Net Profit / (Loss) for the period after tax for continued operation (after Exceptional and/or Extraordinary items )	272.68	264.94	477.81	558.15	862.54	882.83
5	Net Profit / (Loss) for the period after tax for <b>dis-continued operation</b> (after Exceptional and/or Extraordinary items )	0.00	1,142.16	559.95	1,715.26	1548.36	2719.08
6	Total Net Profit / (Loss) for the period after tax for continued and dis-continued operation (after Exceptional and/or Extraordinary items)	272.68	1,407.10	1,037.76	2,273.41	2,410.90	3,601.91
7	Total Comprehensive Income for the period for <b>continued operation</b> [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5,587.72)	13,164.7	3 6,088.36	9,784.62	15,710.32	21,340.06
8	Total Comprehensive Income for the period for <b>dis-continued operation</b> [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	(3.65	) (2.32)	(7.31)	(6.92)	(14.62)
9	Total Comprehensive Income for the <b>continued and dis-continued operation</b> for period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5,315.04)	14,568.24	7,123.80	12,050.72	18,114.30	24,927.35
10	Equity Share Capital	320.0	320.0	320.0	0 320.0	0 320.0	0 320.0
11	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						72,596.58
12	Earnings Per Share (of Rs. 1.00 each) (for continued operations) - Basic & Diluted:	0.85	0.83	1.49	1.74	2.70	2.76
13	Earnings Per Share (of Rs. 1.00 each) (for dis-continued operations) - Basic & Diluted:	-	3.57	1.75	5.36	4.84	8.50
14	Earnings Per Share (of Rs. 1.00 each) (for continued and discontinued operations) - Basic & Diluted:	0.85	4.40	3.24	7.10	7.53	11.26

NO IE:

1. Dis-continued Operation: a) During the quarter ended September 30, 2024, the Board of Directors of Hercules Hoists Limited ("HHL" or "Demerged Undertaking") approved a Scheme of Arrangement for the demerger of its manufacturing business into Indef Manufacturing Limited, ("IML" or "Resulting Entity). The appointed date for the demerger is October 1, 2022 and effective date is September 30, 2024. The financial results of the demerged business (manufacturing of material handling equipment's) for all periods presented will continue to be classified as discontinued operations.

2. The above un-audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 10, 2025. The above is an extract of the detailed format of Quarterly/nine months ended Un-Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly/half year ended Un-Audited Financial Results are available on the websites of www.bseindia.com; www.nseindia.com and also on Company's website at www.herculeshoists.in

For Hercules Hoists Limited

Place: Mumbai Date: February 10, 2025 Shekhar Baja

DIN-00089358

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE. PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA Initial Public Offer of equity shares on the main board of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE", and together with BSE, the "Stock Exchanges") in compliance with Chapter

# HEXAWARE

**HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED** 



Our Company was incorporated as "Aptech Information Systems Limited", a public limited company under the Companies Act, 1956 on November 20, 1992, pursuant to a certificate of incorporation granted by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RoC"). Our Company obtained a certificate of commencement of business on December 31,1992 from the RoC. Subsequently, the name of our Company was changed to "Aptech Limited" and a fresh certificate of incorporation dated August 5, 1996 was granted by the RoC. The name of our Company was subsequently changed to "Hexaware Technologies Limited" pursuant to a fresh certificate of incorporation dated April 2, 2002 granted by the RoC. For details of the change in registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 358 of the Red Herring Prospectus dated February 5, 2025 ("RHP").

If of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations")

Corporate Identity Number: U72900MH1992PLC069662

Registered and Corporate Office: 152, Millennium Business Park, Sector III, 'A' Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai, Maharashtra - 400 710, India; Tel: (+91) 22 3326 8585, Contact Person: Gunjan Methi, Company Secretary and Compliance Officer; E-mail: investori@hexaware.com; Website: www.hexaware.com

### **OUR PROMOTER: CA MAGNUM HOLDINGS**

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH (THE "EQUITY SHARES") OF HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED ("OUR COMPANY" OR "THE COMPANY" OR "THE ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE OF FACE VALUE OF ₹ 1 EACH (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹87,500 MILLION THROUGH AN OFFER FOR SALE (THE "OFFER FOR SALE" AND SUCH EQUITY SHARES, THE "OFFERED SHARES")

THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES, AGGREGATING UP TO ₹900 MILLION (CONSTITUTING UP TO [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL, FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES ("EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER SHALL CONSTITUTE [●]% AND [●]%, RESPECTIVELY, OF THE POST

## CORRIGENDUM TO THE RED HERRING PROSPECTUS DATED FEBRUARY 5, 2025 ("CORRIGENDUM")

### **NOTICE TO INVESTORS: CORRIGENDUM**

This corrigendum ("Corrigendum") is with reference to the Red Herring Prospectus dated February 5, 2025, filed with the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RHP") and submitted to the Securities and Exchange Board of India ("SEBI"), BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited (the "NSE", and together with the BSE, the "Stock Exchanges")

Potential Bidders may note the following:

The bar graph appearing on page 284 of the RHP, derived from the report titled "Everest Group's IT-BP Services Industry Overview" dated January 22, 2025 (the "Everest Report") prepared and issued by Everest Business Advisory India Private Limited ("Everest Group") and commissioned by and paid for by our Company exclusively in connection with the Offer, inadvertently misstated the values of the nominal global GDP by a factor of ten. Accordingly, the following statements and figures in the bar graph shall be read as follows:

1. The title of the bar graph shall be read as "The nominal global GDP reached US\$ 104.8 trillion in CY2023" instead of "The nominal global GDP reached US\$ 1,047.9 trillion in CY2023";

2. The scale for the Global GDP at current prices in US\$ trillion shall be read as "0.0, 20.0, 40.0 60.0, 80.0, 100.0, 120.0, 140.0 and 160.0" instead of "0.0, 200.0, 400.0, 600.0, 800.0, 1000.0,

3. The Global GDP at current prices in US\$ trillion for the following years shall be read as:

- for CY2020, "\$85.3" instead of "\$852.6"; for CY2021, "\$97.0" instead of "\$969.9";
- iii. for CY2022, "\$100.7" instead of "\$1,006.6";
- iv. for CY2023, "\$104.8" instead of "\$1,047.9"

- for CY2024E. "\$109.5" instead of "\$1.095.3" vi. for CY2025E, "\$114.8" instead of "\$1,148.3";
- vii. for CY2026E, "\$120.6" instead of "\$1,205.8"
- viii. for CY2027E, "\$126.5" instead of "\$1,265.1";
- ix. for CY2028E, "\$132.7" instead of "\$1,327.3"; and x. for CY2029E, "\$139.1" instead of "\$1,390.5".

Additionally, Sr. no. 19 under "Material Contracts and Documents for Inspection - Material Documents" on page 626 of the RHP shall be read as "Industry report titled "Everest Group's IT-BP Services Industry Overview" dated January 22, 2025 prepared by Everest, commissioned and paid for by our Company, read together with the letter dated February 10, 2025, issued by Everest" instead of "Industry report titled "Everest Group's IT-BP Services Industry Overview" dated January 22, 2025 prepared by Everest, commissioned and paid for by our Company.

The abovementioned changes are to be read in conjunction with the RHP, and accordingly their references in the RHP stand updated pursuant to this Corrigendum. The information in this Corrigendum supplements the RHP. However, this Corrigendum does not reflect all the changes that have occurred between the date of filing of the RHP and the date hereof, and accordingly does not include all the changes and/or updates that will be included in the Prospectus. Please note that the information included in the RHP will be suitably updated, including to the extent stated in this Corrigendum, as may be applicable, in the Prospectus, as and when filed with the RoC, SEBI and the Stock Exchanges.

All capitalized terms used in this Corrigendum shall, unless the context otherwise requires, have the meaning ascribed to them in the Red Herring Prospectus.

> For **HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED** On behalf of the Board of Directors

Place: Mumbai. Maharashtra Date: February 10, 2025

Company Secretary and Compliance Officer HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and filed the RHP with RoC. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, the website of the

Company at www.hexaware.com; and on the websites of the BRLMs, i.e. Kotak Mahindra Capital Company Limited at https://investmentbank.kotak.com; Citigroup Global Markets India Private Limited at www.online.citibank.co.in/rhtm/citigroupglobalscreen1.htm; J.P. Morgan India Private Limited at www.jpmipl.com; HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited at www.business.hsbc.co.in and IIFL Capital Services Limited (formerly known as IIFL Securities Limited) at www.iiflcap.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 31 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on the their own examination of our Company and the Offer, including the risks involved, for making any investment decision. This announcement is not an offer of securities for sale in the United States or elsewhere. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or

indirectly, in or into the United States. The Equity Shares offered in the Offer have not been, and will not be, registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") or any other applicable law of the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) in transactions exempt from or not subject to the registration requirements of the U.S. Securities Act, and (b) outside the United States in offshore transactions as defined in and in compliance with Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where such offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States

Adfactors 613/25

Gunjan Methi

# **7** alicon

**Casting The Future** 

# अलीकॉन कास्टअलॉय लिमिटेड

सीआयएन : एल९९९९पीएन१९९०पीएलसी०५९४८७ नों. कार्या आणि वर्क्स - गट क्र. १४२६, शिक्रापुर, ता. शिरुर, जिल्हा - पुणे - ४१२ २०८ वेबसाईट : www.alicongroup.co.in, ईमेल : amruta.joshi@alicongroup.co.in

# ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

(रु. लाखांत)

अ.	तपशील			अति	।प्त			एकत्रित					
豖.		संपलेली तिमाही		संपलेले नऊ महीने संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले नऊ महीने		संपलेले वर्ष		
		३१ डिसें,	३० सप्टें,	३१ डिसें,	३१ डिसें,	३१ डिसें,	३१ मार्च,	३१ डिसें,	३० सप्टें,	३१ डिसें,	३१ डिसें,	३१ डिसें,	३१ मार्च,
		२०२४	२०२४	२०२३	२०२४	२०२३	२०२४	२०२४	२०२४	२०२३	२०२४	२०२३	२०२४
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तन विक्रीतून एकूण उत्पन्न/प्रवर्तनातून उत्पन्न	३५,४५८.४८	४१,२४२.७६	३५,३६६.४७	१,१४,५१४.३७	१,०३,२११.६३	१,३९,२३१.४२	३९,२१०.०४	४६,३७४.८४	४०,४९७.००	१,२९,५८३.३६	१,१४,००७.१३	१,५५,९३७.३७
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक	(१२६.१०)	१,९३१.६४	१,७२९.३५	३,८१४.३२	४,३१३.८५	६,०८८.४९	१०५.००	२,२५१.४८	२,२६१.८५	४,९०४.४३	५,३५०.७७	८,०८९.७६
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)												
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(१२६.१०)	१,९३१.६४	१,७२९.३५	३,८१४.३२	४,३१३.८५	६,०८८.४९	१०५.००	२,२५१.४८	२,२६१.८५	४,९०४.४३	५,३५०.७७	८,०८९.७६
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)												
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(१०५.६५)	१,४४४.१९	१,२७४.८०	२,८५४.६८	३,२९६.४९	४,५८२.७४	७८.११	१,६८०.९२	१,६७४.१७	३,६६२.६५	४,०७४.१४	६,१२८.४७
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)												
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी												
	नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न												
	(करोत्तर धरून)	(१५५.८३)	१,४३२.८६	१,२५४.११	२,७७९.६५	३,२२५.५०	४,५३२.५१	(२४०.९८)	१,९०४.०५	१,८३१.८१	३,५३१.६०	४,३३३.३५	६,३७५.५८
ξ	समभाग भांडवल	८१३.०९	८१३.०९	८०५.६०	८१३.०९	८०५.६०	८०५.६०	८१३.०९	८१३.०९	८०५.६०	८१३.०९	८०५.६०	८०५.५९
O	इतर इक्रिटी						५१,१२८.७०						५४,७१४.५५
6	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे)												1
	१) मुलभूत	(०.६५)	۵.۵۵	७.९१	१७.५८	२०.४६	88.88	٥.٧٥	१०.३४	१०.३९	२२.५६	२५.२९	४०.১६
	२) सौम्यिकृत	(०.६५)	۲۵.۵	9.८२	१७.४४	२०.२४	२८.०५	٥.४.٥	१०.२६	१०.२८	२२.३८	२५.०१	३७.७१
	(ईपीएस अवार्षिक)												

१. कंपनीचे कामकाज एकाच विभागात चालते म्हणजेच ॲल्यमिनियम कास्टींग्ज

२. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅडर्डस) रूत्स, २०१५ (इंड एएस) आणि प्रयोज्य असतील त्याप्रमाणात इतर मान्यताप्राप्त लेखा धोरणे आणि पद्धतीनुसार बनवले आहे.

३. १० फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले हे निष्कर्ष वैधानिक लेखापरीक्षकांकडून ''मर्यादित पुनर्विलोकन'' होण्या अधीन सुद्धा होते. ४. आकडेवारी त्यांना तुलनात्मक बनवण्यासाठी आवश्यक तेथे पुर्नगठीत करण्यात आली आहे.

दिनांक : १० फेब्रुवारी, २०२५

अलीकॉन कास्टअलॉय लि. साठी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००५०९५०